



# इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर:

## वापर, सुरक्षितता अन् कार्यक्षमता

यंत्र-तंत्राचा  
प्रवास



डॉ. सचिन  
नलावडे

भाग : ३१

**इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर निवडताना स्प्रेर डिझाइन, सिस्टिम सुरक्षिततेसंदर्भात मागील भागामध्ये माहिती घेतली. या भागामध्ये चालकाचे संरक्षण, वापरण्यातील सोपेपणा आणि कार्यक्षमता या बाबींची माहिती घेऊ.**



इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर

**आ** धुनिक स्प्रेरमध्ये इलेक्ट्रोस्टैटिक फवारणीयंत्रांचा वापर वेगाने वाढू लागला आहे. अन्य फवारणीयंत्रांच्या तुलनेमध्ये महाग असला तरी त्यातून मिळणारे प्रभावी पोक संरक्षण हा घटक द्राक्षासारख्या संवेदनशील पिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे हे शेतकरी अलीकडे इलेक्ट्रोस्टैटिक फवारणीयंत्राचा वापर करू लागले आहेत. नवीन यंत्राची खोरेंदी करताना कोणत्या बाबीवर प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे, याविषयी माहिती घेत आहेत. इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रे तंत्रज्ञान हे केवळ एक उपकरण नाही तर तंत्रज्ञान प्रणाली आहे. त्यामुळे त्याची खोरेंदी करण्यापूर्वी ते सुरक्षित, विश्वासाई आणि सिद्ध असल्याची खात्री करून घ्यावी. वाटल्यास शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाच्या फवारणीचा डेमो दाखविण्यास संगावे.

### इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेरची तांत्रिक वैशिष्ट्ये

- द्रव प्रवाह दर : १५०-२०० मिलि / मिनिट
- थेंबाचा आकार : ४०-५० मायक्रॉन
- ए.आर.-फीडरेट : १९०-२२० लिटर / मिनिट
- हवेचा दाब : ३०-४० पीएसआय
- फवारणी कोन : २५-३५
- प्रतिरोधकता श्रेणी : ०.१० गुणिले १० चा ३ घात -m
- पानांवरील रसायन जमा होण्याची कार्यक्षमता : २ ते ३ पट
- एकस्लृपता गुणांक : १.७१
- थेंब घनता : २८३ थेंब / वर्ग सेंटी
- स्प्रे डिपॉझिशन : ५५.०४ गुणिले १० चा ६ घात सीसी प्रति वर्ग सेंटी

### यंत्रणेची कामगिरी

बहुतांश कंपन्या प्रयोगशाळा किंवा नियंत्रित ठिकाणी घेतलेल्या चाचण्यांचे दावे संगत असतात.

प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये असलेल्या स्थितीमध्ये इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर निर्मात्या कंपनीकडून केले गेलेले दावे तपासून पाहावेत. उदा. कार्यक्षमता चाचणी, पृष्ठभाग सुसंगतता चाचणी, पानांवर सर्व बाजूंमधी फवारणीचे प्रात्यक्षिक, पृष्ठभाग कव्हरेज दर आणि खर्च-लाभ विश्लेषण यांचा समावेश असतो.

सध्या इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर उपकरणाच्या मूल्यांकनासाठी कोणत्याही मानक चाचणी पद्धती उपलब्ध नाहीत. इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर स्वतः सीआयबी-आरसी-नियमित नाहीत. त्यामुळे निर्मात्याकडून त्यांच्या उपकरणाच्या चाचणीविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवावी. आपण कोणत्याही फवारणीसाठी वापरल्या जाणारी रसायने (कीडानाराके) ही सीआयबी-आरसी प्रमाणित असल्याची खात्री केली पाहिजे. हे प्रमाणीकरण प्रत्येक पिकासाठी वेगळे असू शकते.

- स्प्रेरची परिणामकाकता तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पृष्ठभाग सुसंगतता चाचणी होय. कारण इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेरद्वारे फवारणी केल्यावर रसायनाची सुसंगतता साध्या फवारणीयंत्राने केलेल्या फवारणी परिणामपेक्षा वेगाची असू शकते. इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेरची सुसंगतता चांगली असून, पानांच्या पृष्ठभागावर कमी द्रवायमध्ये जास्तीत जास्त आवरण बसू शकते.
- डेटा आधारित खर्च-लाभ विश्लेषण देखील स्प्रेरचे मूल्यामान करण्यात मदत करू शकते.
- इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर निर्मात्यांना पृष्ठभाग कव्हरेज दरांची माहिती विचारावे. ते दर कसे नियंत्रित केले गेले, याचीही माहिती घ्यावी.
- स्प्रेरने प्रति तासात फवारलेले द्रवाचे प्रमाण तपासून पाहावे.
- कोविडसारख्या आजारामध्ये घर आणि परिसराचे वारंवार निर्जुकीकरण करावे लागत होते. सध्या त्याचे प्रमाण कमी झाले असले तरी या कामासाठी इलेक्ट्रोस्टैटिक स्प्रेर

उपयोगी ठरू शकतात.

### वापरात सुलभता

फवारणीचे काम करतेवेळी चालकाचा अनुभवदेखील महत्वाचा आहे. त्यामुळे यंत्राच्या खरेदीवेळी आपल्या भागातील या प्रकारच्या स्प्रेरची फवारणीची योग्य तितका अनुभव असलेल्या चालकाकडून ते चालवून पाहावे. आपण स्वतः किंवा आपल्या चालकाला हे नवे तंत्रज्ञान कसे वापरायचे, याचे प्रशिक्षण देण्याची सोय यंत्र निर्मात्या कंपनी किंवा त्यांच्या वितरकांकडे असल्याची खात्री करावी. योग्य तितक्या काढासाठी प्रशिक्षण घेण्यात कुचराई करू नये. उपकरण 'एर्मानिमिकली डिझाइन' केलेली असल्यास त्यात चालकाच्या संरक्षण आणि आरामाचाही विचार केलेला असतो.

### यंत्रणा सुरक्षा

चालकासाठी वैयक्तिक संरक्षणात्मक साधने आवश्यक असतात. ती साध्या फवारणी यंत्रापेक्षा वेगाची असू शकतात. त्यामुळे त्याची निश्चिती करून घ्यावी. त्यात रसायनानुसार काही बदल होत असतात, त्याकडे ही लक्ष द्यावे. काही स्प्रेरसाठी विशिष्ट रसायनाचे मूल्यांकन करणे आवश्यक असते. तशा शिफाराशी तज्ज्ञांकडून मिळविण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः उपकरण निर्मात्या आणि रसायन निर्मात्या कंपन्या एकत्रितपणे अशा प्रकारच्या सुरक्षितता व जोखीम मूल्यांकनावर काम करू शकतात. त्यातून आधुनिक तंत्रज्ञानासाठी योग्य ती रसायने बाजारात उपलब्ध होऊ शकतील. त्यातून अधिक सुरक्षितता मिळून भविष्यातील विश्वासांच्या समस्या राहणार नाहीत.

- डॉ. सचिन नलावडे १४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ.

अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)